# Nearly 40% upside seen in Nykaa stock in 1 year

Management's bullish commentary, profit outlook to aid shares: Experts

NIKITA VASHISHT

New Delhi, 19 June

hares of FSN e-commerce Ventures, the parent company of Nykaa, zoomed nearly 5 per cent during intraday trade on Monday as most brokerages reiterated their 'buy' calls on the stock. after the firm's 2023 Investor Dav.


The stock eventually settled 4 per cent higher at ₹150.45 apiece on the BSE against a 0.34 per cent dip in the BSE Sensex. Brokerages forecast up to 39.5 per cent upside from the current levels over the next one year. So far in 2023, the shares of the new-age company have declined nearly 3 per cent on the bourses. This is against the 3.8 per cent rally in the benchmark 30-pack index. The shares are still 19.8 per cent lower than their issue price of ₹187.50 (adjusted for 5:1 bonus issue in November 2022).

According to analysts, the stock could rerate as growth in the beauty and personal care (BPC) segment remains stable. But the level of competition and cash flow generation will be the key monitorables.

During its Investor Day on June 16, Nykaa's management said that the BPC business remains on a healthy growth trajectory. Fashion business will sharpen its focus on private labels and customer stickiness will eventually drive lower marketing costs. And new verticals, driven by SuperStore (eB2B), will require continued investments to achieve scale. "Unorganised retail was worth \$59 billion in FY22, forming the largest part of the BPC market. In the last 18 months, eB2B has progressed, with nearly 152,000 on-boarded retailers as of March 2023. Nykaa seeks to not only target kiranas but also specialty retailers. This is reflected in 60 per cent of revenues coming from nonkirana retailers. Further, semi-served tier 2+ retailers are the main targets set for Nykaa, which formed 84 per cent of the eB2B business," the management said.

# **NOT MERE COSMETIC CHANGES**

balancing growth and margin expansion					
Particulars	FY23	FY24E	FY25E	FY26E	
Net sales (₹ cr)	5,144	6,660.50	8,718	11,221.40	
Ebitda* (₹ cr)	256	475	783	1,177.90	
Ebitda margin (%)	5	7.1	9	10.5	
Adjusted net profit (₹ cr)	23.2	170.9	400.7	700.1	
*Earnings before interest, taxes, depreciation and amortisation					



# WHAT THE BROKERAGES SAY

# **MACOUARIE**

**■** MAINTAINS UNDERPERFORM **■** TP\* ₹115

Given no tangible medium-term growth/profitability targets, along with concerns around capital-intensive growth, the brokerage chose to maintain its underperform rating.

# **JEFFERIES**

# ■ MAINTAINS BUY ■ TP\*: ₹200

The brokerage retained its stance seeking comfort from the management's bullish commentary, hopes of a premiumisation trend working in favour of the company, and healthy profit outlook.

# **ELARA CAPITAL**

■ MAINTAINS BUY ■ TP: ₹210 Nykaa aspires to achieve revenue growth ahead of the industry average. We estimate revenue CAGR of 25.8 per cent in the online BPC segment, led by intensifying competition,

near-to-medium term. Nykaa is also

approaching the end of its peak

investment cycle. Nykaa's core BPC segment is trading at a fair 63x FY25E P/E, just 25 per cent higher

than traditional BPC peer valuations. We expect steady valuation re-rating

in BPC, led by strong earnings CAGR of 38



# fashion business may aid share price

**JM FINANCIAL** ■ MAINTAINS BUY ■ TP: ₹210

We believe that Nykaa's segments can grow at multiples of base industry growth rates with substantial margin expansion opportunity driven by higher BPC/fashion consumption per capita and

per cent in FY-E. Any improved visibility for Ebitda break-even or profit in the

> premiumisation. With India's GDP per capita expected to reach \$5,500 by 2030, average BPC/fashion spends per capita may touch \$50/160 from \$15/54 in Moreover, Nykaa

aims to capture a more niche segment of the fashion market with higher average order value (AOV) while becoming a preferred partner for brands to launch new season styles.

# **KOTAK INSTITUTIONAL EQUITIES**

■ MAINTAINS BUY ■ TP:₹ 210

Nykaa incurred Rs 250 crore of losses in FY23 from fashion and the new verticals (eB2B, Nykaa Man). We believe this can go down to Rs 210 crore in FY25 as channel economics improve.

# Want to hedge against risky bets? Invest in current SGB tranche

But keep a 5-year horizon; choose gold ETFs if you wish to exit sooner

# **BINDISHA SARANG**

Series I of the Sovereign Gold Bond Scheme (SGB) 2023-24 is open for subscription from June 19 until June 23, 2023. This tranche is being sold for ₹5,926 per gram, with a discount of ₹50 available to online subscribers.

# Positive outlook

Gold, which has historically served as a hedge against inflation and other economic concerns, has delivered a compound annual growth rate (CAGR) of 9.5 per cent over the past 15 years, 7 per cent over 10 years, and 13 per cent over five years.

Vijay Kuppa, chief executive officer (CEO), InCred Money, says, "Gold also acts as a hedge for your equity portfolio as investors tend to move towards this safe-haven asset during recessionary scenarios and geopolitical tensions." In other words, gold tends to outperform during periods of risk aversion.

Gold's price has also received support from buying by central banks in the past year on account of growing concerns about the economic risks in the United States, whose currency, the dollar, serves as the world's reserve currency. Kuppa says, "This buying spree could continue so long as recession and geopolitical risks are present."

# No issuer or purity risk


Since SGBs are issued by the Reserve Bank of India (RBI) on behalf of the government of India, there is no issuer risk. Investors also don't have to deal with purity-related concerns.

Col. Sanjeev Govila (Retd), a Securities and Exchange Board of India or Sebi-registered investment advisor and chief executive officer (CEO), Hum Fauji

Initiatives, a financial planning firm, says, "SGBs are held in dematerialised form, so customers don't have to bear storage or security concerns either."

These bonds offer investors a return kicker. Govila adds, "They offer 2.5 per cent interest per year payable semiannually. In addition, the price the investor gets on maturity is at par with gold's prevailing market price.'

# HANDSOME RETURNS FROM RECENT TRANCHES



\*Current market price; Each unit of SGB is equivalent to one gram of gold Compiled by BS Research Bureau

Investors also enjoy tax benefits on these bonds, "Investors who hold them till maturity are exempted from taxation of capital gains," says Govila.

# Low on liquidity

SGBs, however, come with a minimum lock-in period of five years. Dilshad Billimoria, board member, Association

of Registered Investment Advisors, says, "After five years one can exit on the date of coupon payment." These bonds are also listed

on the exchanges. Investors can exit them anytime by selling their holdings on the exchanges. But they may have to sell them at a discount if liquidity is poor.

Investors must complete the full tenure of eight years if they want the capital gains tax benefit. Returns from SGBs are not guaranteed but depend on the prevailing market price.

# Who should invest?

SGBs are suited for long-term investors willing to hold on to them for at least five years. Exchange-traded funds (ETFs) are better suited for investors with shorter horizons. Pankaj Shrestha, head investment services Prabhudas Lilladher says "Investors with a short investment horizon and a preference for investing in tranches can consider gold ETFs due to their flexibility and liquidity. Gold ETFs don't have a lock-in, allowing investors to buy and sell units in real time during market hours." Shrestha adds that SGBs have become more attractive after the withdrawal of long-term capital gains (LTCG) benefit from gold ETFs and gold mutual funds, starting from April 1, 2023.

Kuppa says, "Indexation benefit is provided on long-term capital gains (when units are sold after three years) arising from the transfer of bonds. These benefits are not there in the case of other forms of gold investment."

# Things to keep in mind

The price you get if you exit via the stock exchange is the market price for 999purity gold, adjusted for demand-supply. Govila says, "This price will be influenced by the trading pattern at that time." While gold must be a part of your portfolio, you should avoid overexposure. Billimoria says, "While SGBs are among the best ways to allocate to gold, investors should ensure that allocation to gold doesn't exceed 5-10 per cent of their total portfolio."

# (S) UHISH UHI ALLIANCE AIR Alliance Air Aviation Ltd.

Notice Inviting Tender			
Name of the Tender	Tender for selection of OEM/OEM's Supplier/OEM approved Authorized distributor of Engine Oil - SAE -AS5780 or MIL-PRF-23699, Type II for PW127M Engines		
EMD	₹ 12,00,000.00 ( INR Twelve Lacs only.) Note :- MSEs are exempted to submit EMD only.		
Security Deposit	3% of Total Tender Value.		
Tender Reference Number	AAAL/Engine-Oil/ED-F23/241		
Tender Date	16 June 2023		
Tender Closing Date	06 July 2023 by 15:00 Hrs. (IST)		
Technical Bids Opening Date	06 July 2023 by 15:30 Hrs. (IST)		
Availability of Tender Document	The Tender can be downloaded from the website (www.allianceair.in)		



इण्डियन ओवरसीज़ बैंक Indian Overseas Bank

### STRESSED ASSETS MANAGEMENT DEPARTMENT Central Office, 763, Anna Salai, Chennai-600 002 R OF NPA LOAN EXPOSURES TO ARCS/ SCBs/ NBFCs/ AIFIS/ SFBs THROUGH e-AUCTION UNDER OPEN AUCTION METHOD

ndian Overseas Bank (IOB) Invites Expression of Interest from ARCs SCBs/ NBFCs/ AIFIs/ SFBs for the proposed transfer of NPAs 1)M/s.Satia Synthetic Limited, (2) M/s Nirbhai Textiles Pvt. Ltd. & (3)Portfolio of MSME NPAs under open auction method on "as is where is" and "as is what is" basis without any recourse to the Bank. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction scheduled on 18.07.2023 by way of an "Expression of Interest" through email at saletoarc@iobnet.co.in on or

For further details please visit Bank's website (www.iob.in) → click or link TENDERS → ARC-Cell → Notification dated 19.06.2023.

IOB reserves the right to cancel or modify the process and amend any terms of the notification at any stage and the same will not necessarily be carried out through advertisement but will be notified directly on the Bank's website

Place: Chennai General Manager

# Personal Finance. Monday to **Saturday**

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

**Business Standard** Insight Out

Notice Inviting Request for Selection (RfS) RfP No: SJVN/CC-Delhi/REIA/FDRE-1 SJVN Limited has been designated as a Renewable Energy Implementing Agency (REIA) vide Office Memorandum F. No. 283/33/2020-GRID SOLAR dated 24.04.2023 issued by Ministry of New and Renewable Energy (MNRE), Govt of India.

SJVN Limited hereby invites ONLINE bids from the eligible bidders for "Selection of RE Power Developers for Supply of 1500 MW Firm and Dispatchable Power from ISTS-

एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited (भारत सरकार एवं हिमाचल प्रवेश सरकार का संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.)

CIN No. L40101HP1988GOI008409

Power Developers for Supply of 1500 MW Firm and Dispatchable Power from ISTS-Connected Renewable Energy (RE) Power Projects with Energy Storage System in India under Tariff-based Competitive Bidding." The Request for Selection (RIS) Document can be downloaded from the websites www.sjvn.nic.in, www.eprocure.gov.in and the e-tendering Portal https://www.bharatelectronictender.com. from 27.06.2023 to 20.07.2023 till 14:00 Hrs (IST). The Bid is to be submitted ONLINE on the e-tendering Portal https://www.bharatelectronictender.com. The prospective bidders are requested to remain updated through above mentioned websites for any clarification or notification concerned with this RIS, as no further information will be published in respect of this RIS through any other media. I act Date & Time for submission of hide : 20.07.2023 till 14:00 Hrs Date & Time of opening of Technical bids 21.07.2023 at 14:00 Hrs

Dy. General Manager (C&P) 6th Floor, Tower1, NBCC Office Complex East Kidwai Nagar New Delhi-110023. Ph.- 011-61901906/61901953

Our Shared Vision: 5000 MW by 2023; 25000 MW by 2030; 50000 MW by 2040

# TP SOUTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED **TPSØDL**

(Procurement Department)

# Call Center /Training Center, Duduma Colony, Ambagada, Berhampur, Odisha-760006

**NOTICE INVITING TENDER** Dt.: 20.06.2023

P Southern Odisha Distribution Ltd. invites tender from eligible vendors for following:					
I. o.	Tender Description	NIT Number	EMD (Rs.)	Tender Fee inclusive of GST (Rs.)	Last date and time of Payment of Tender Fee
ı	Rate Contract for Enforcement related activity at TPSODL.			5,000	03.07.2023; 18:00 Hrs.
2	Rate Contract for Survey Supervisory Activities for 10 Divisions.		50,000	5,000	01.07.2023; 18:00 Hrs.

For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com

# केनरा बैंक Canara Bank 📣

Jaipur-302021

# **E-AUCTION NOTICE**

Sixty Eight

Thousand Five

**Hundred Ninety** 

Four and Paisa

Eighty Six only) -

interest & other

expenses thereon

Nc

G2

SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTIES THROUGH E-AUCTION (ONLINE AUCTION) UNDER RULES 8(6) & (9) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002

Eleven Lacs

Notice is hereby given to the effect that the immovable properties described herein, taken possession under the provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and Security Interest (Enforcement) Rules 2002, will be sold through e-auction on the following terms & conditions. E-auction arranged by the service provider M/s Canbank Computer Services Limited (CCSL) through the website <a href="https://www.indianbankseauction.com">www.indianbankseauction.com</a> or 28,07,2023, Time 2.30 pm to 3.30 pm (With unlimited extension of 5 minutes duration each till the conclusion of the sale). Reserve Price & EMD Amount of shall be deposited through RTGS/NEFT/ Depositing FMD Amount of shall be deposited through RTGS/NEFT/ Fund Transfer to credit of account of branch Name and Secured Creditor & Addre Details of Property/ies Last Date and Time of EMD Amount as mention below As on **31.05.2023** A). Industrial property consisting of land and building situated at G-29, RIICO industrial Area, Bagru Extn 1. M/s Neha Tech Industries through Proprietor Smt. Neha Luharuwalla G-29, RIICO Industrial Area, Bagru Extension Ajmer Rs. 494.65 Lakhs CANARA BANK ARM 28.07.2023 (Rupees Four Crore BRANCH, JAIPUR, 2.30 nm (Phase II), Aimer Road, Jaipur, Raiasthan measuring 1900 Road, Sanganer, Jaipur (Rai)- 303007 ...(Borrower) Also at: a Ninety Four Lacs 5.74.68.594.86 A/c No. 209272434 Office No. 207, Crown Square, Gandhi Path, Vaishali Nagar, Jaipur 302021, b) 206, Mangalam Metropolis, Aimer Road, Jaipur 302021, c) 237, Nemi Sagar Colony, Gate No.3, Vaishali Nagar imt in the name of M/s Neha Tech Industries. Bou to 3.30 pm are as under- North:- Plot no G-30, East: Plot No. G 42, South:-Road, West:-Road Sixty Five Thousand (Rupees Five Crore IFSC Code: only) 27.07.2023 Seventy Four Lakh CNRB0007258

Proprietor) Neha Tech Industries 237, Nemi Sagar Colony, Gate no. 3, Vaishali Naga laipur-302021 Also at: a) Flat no. 701, Serenity Homes, Hanuman Nagar, Amarpa Circle, Vaishali Nagar, Jaipur- 302021 3. Shri Ashish Luharuwalla S/o Shri Bijay Kumar Luharuwalla (Guarantor) 237, Nen Sagar Colony, Gate no. 3 Vaishali Nagar, Jaipur-302021 lso at: a) Flat no. 701, Serenity Homes, Hanuman nagar, Amarpali Circle, Vaisha Nagar, Jaipur-302021 4. Shri Atul Luharuwalla S/o Shri Bijay Kumar Luharuwalla (Guarantor) 237, Nem

narabank.com 2. Smt. Neha Luharuwalla w/o Shri Ashish Luharuwalla

Sagar Colony, Gate no. 3 Vaishali Nagar, Jaipur 302021 Also at: a) Flat no.701 Serenity Homes Hanuman Nagar, Amarpali Circle, Vaisha

Other Terms & Conditions: 1. The property will be sold in "as is where is and as is what is" basis including encumbrances, if any. There is no encumbrance to the knowledge of the bank., 2. The asset will not be sold below the Reserve Price 3. Auction / bidding shall be only by "Online Electronic Bidding" through the website www.indianbankseauction.com. 4. The contact details of the service providere M/s Canbank computer services limited (CCSL). Canbank computer services It

No.218, JP Royale, 1st floor, sampige road, Malleswaram, Mr. Pakhare D D/ Mr. Ramesh T H 9480691777/8553643144. Email id: eauction@ccsl.co.in. 5. The assets can be inspected, on/before above mentioned table between 3.00 pm to 5.00 pm ifter consulting branch officials. 6. The successful bidder shall deposit 25% of the sale price (inclusive of EMD already paid), immediately on declaring him/her as the successful bidder and the balance 75% within 15 days from the date of confirmation of sale. If the successful bidder fails to pay the sale price as stated above, the deposit made by him shall be forfeited. 7. All charges for conveyance, stamp duty and registration charges etc., as applicable shall be borne by the successfu idder only. 8. The borrower/guarantor are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto date interest and ancillary expenses before the date of e-auction, failing which the property will be auctioned/sold and balances dues 9. Further details available on Canara Bank website: www.canarabank.com. 10. For Sale proceeds above Rs. 50 Lacs (Rupees Fifty Lacs), TDS shall be payable at the rate 1% of the sale amount, which shall be payable separately by the successfu buyer. This publication of e-auction notice is made for the general public to participate in e-auction and is also an advance notice to the Borrowers/Partners/Guarantors/Mortgagors/Directors pertaining to the above mentioned accounts in Date: 16.06.2023

**AUTHORISED OFFICER, CANARA BANK** 

# 💨 vedanta

YOUR

**MONEY** 

# **VEDANTA LIMITED**

CIN: L13209MH1965PLC291394

Regd. Office: 1st Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India Phone No. +91 22 6643 4500, Fax: +91 22 6643 4530; Email ID: comp.sect@vedanta.co.in, Website: www.vedantalimited.com

# NOTICE OF THE 58th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

Notice is hereby given that the 58th Annual General Meeting ("AGM/Meeting") of the Members of the Company is scheduled to be held on Wednesday, July 12, 2023 at 3:00 p.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice convening the Meeting ("Notice").

Pursuant to General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with other Circulars issued by MCA in this regard (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with other Circulars issued by SEBI in this regard (collectively referred to as "SEBI Circulars"), companies are permitted to convene the AGM through VC or OAVM without physical presence of the Members at a common venue till September 30, 2023. Accordingly, the AGM of the Company is being held through VC/OAVM.

In accordance with the said MCA and SEBI Circulars, the Company has sent the Notice along with the Integrated Report and Annual Accounts of the Company for FY 2022-23 ("Integrated Annual Report") through electronic mode only to all its Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ("DPs"). The electronic dispatch of the Notice and the Integrated Annual Report has been completed on June 19, 2023.

Members may note that the Integrated Annual Report including the Notice is also available on the website of the Company at www.vedantalimited.com, the website of National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In terms of the applicable provisions, the Company has engaged the services of NSDL as the Agency for providing e-voting facility (remote e-voting before the AGM and e-voting during the AGM) to the Members of the Company to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM through electronic voting system.

The Members can join and attend the AGM through VC/OAVM facility only or view the live webcast of the proceedings. The detailed procedure for e-voting and participation in the AGM through VC/OAVM or to view the live webcast is provided in the Notes to the Notice. The Members may join the Meeting thirty (30) minutes before the scheduled time and the login shall be kept open throughout the Meeting. The facility of participation at the AGM through VC/OAVM will be made available for 1,000 Members on a first come first served basis. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Those Members who participate in the AGM through VC/ OAVM and have not casted their vote through remote e-voting may cast their vote during the AGM.

The remote e-voting facility before the date of the AGM will be available during the following voting period (both days

Commencement of remote e-voting	From 9:00 a.m. (IST) on Friday, July 07, 2023
End of remote e-voting	Upto 5:00 p.m. (IST) on Tuesday, July 11, 2023

The remote e-voting module shall not be allowed beyond the aforesaid date and time and shall be disabled by NSDL for

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Wednesday, July 05, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM and facility of e-voting during the AGM. A person who is not a Member as on the cut-off date should treat the AGM Notice for information purpose only. Once the vote on a resolution is casted by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. Any person holding shares in physical mode or who acquires shares and becomes a Member of the Company after the Notice is sent and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password for facility of remote e-voting or e-voting during the AGM, as the case may be, by sending a request at evoting@nsdl.co.in

In case of any queries/complaints related to e-voting i.e., before and/or during the AGM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL on evoting@nsdl.co.in or call at 022 4886 7000 or 022 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, at evoting@nsdl.co.in.

Members whose email ID is not registered and who wish to receive the Notice. Integrated Annual Report and all other communications by the Company, from time to time, may get their email IDs registered by submitting Form ISR-1 to KFin Technologies Limited (formerly known as KFin Technologies Private Limited), the Registrar & Share Transfer Agent of the Company, at <a href="mailto:einward.ris@kfintech.com">einward.ris@kfintech.com</a> or to the Company at <a href="mailto:eomp.sect@vedanta.co.in">eomp.sect@vedanta.co.in</a>. However, for the shares held in demat mode, Members are requested to write to their respective DPs.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 07, 2023 to Tuesday, July 11, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The voting results of the AGM along with the Scrutinizer's Report will be declared as per the statutory timelines and will also be posted on the website of the Company i.e., www.vedantalimited.com, stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com and on NSDL website at https://www.evoting.nsdl.com.

Place: New Delhi, India Date: June 20, 2023

Prerna Halwasiya Company Secretary & Compliance Officer ACS 20856

For Vedanta Limited





B) Plant & Machinery available at G-29, RIICO Industrial

Area, Bagru Extn (Phase II), Aimer Road, Jaipur, Rajasthan

Reserve Price (composite for Article A & B: Rs. 705.80 Lacs (Rupees Seven Crore Five Lakhs Eighty Thousand only)
EMD & last date of deposit of EMD (composite) for Article A &B: Rs. 70.58 Lacs

Rs. Seventy lacs Fifty Eight Thousand only) on or before 27.07.2023. 5.00pm

offline or online) \*No separate bids for A or B will be accepted. only comp

oothecated to Bank by M/s Neha Tech Industries





on or before

27.07.2023, 5.00 pm

Bid Multiple

Amount of

3.00 pm

to 5.00 pm















# **८** सकाळ

देशविदेश

मुंबई, मंगळवार, २० जून २०२३ 🦞



### 🥥 दृष्टिक्षेपात

# 'रॉ'च्या प्रमुखपदी रवी सिन्हांची नियुक्ती



रवी सिन्हा

'रा' च्या प्रमुखपदा रवा सिन्हाचा नियुक्ता नवी हिल्ला (पीटीअप) : उसार्च गुलसर संख्या रस्त्र के इंड अंतिक्सित कि रहिल्ला कि रहिला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिल्ला कि रहिला कि रहिला

### 'समान नागरी'ला जमियतचा विरोध

प्रभावना प्रभावना निर्माण विद्याल विद

जगदीश शेट्टर यांना विधान परिषदेची उमेदवारी जारांद्वार राष्ट्रिर पाना पार्चान भारप्या राष्ट्राप्य उर्द्यास्य स्वित्वा अस्ति स्वा अस्ति हर्णा अस्ति स्वास्था विज्ञालकुर्णिश्ची क्षेत्रसम्य देशकर हास्केर भाजपाचे ते व मान्नी मुख्यमंत्री अस्तिय श्रेट्र पाना क्षेत्रस्त कनाटक विधान परिपरेद्यो अस्ति के कर्म आहे. विधान स्वाप्या विकास अस्ति के त्रेप्र स्वा विकास मान्नि कार्याय कार्याय स्वाप्या स्वाप्ति आस्ति के स्वाप्ति अस्ति स्वाप्ति स्वापति स्

# नेपाळमध्ये बंदी; उत्तर प्रदेशात समाजवादी संतप्त

# 'आदिपुरुष'वर आक्षेप

नवा विरल्छा, ता.१९ (वृत्तसस्य) : ओम राज्य तिरल्छा, ता.१९ (वृत्तसस्य) : ओम राज्य तिर्वार्थित आरिस्ट्रसर हा चित्रस्य ऑफिस्ट्रसर स्थार्थक करता असतावा दुसरीकडे त्यावरून निर्माण झारुरेला वाद मात्र काही केल्या थांवायला तयार नाही. नेपाळची राज्यभंनी काठमांडू आणि पर्यटन केंद्र पोखारा येथे या आणि वर बंदी घालण्यात धील प्रेक्षकांनी आक्षेप घेतल

नेताव्यक्ति वेशकानी असेच पेताला आम् सीर्केश पातलका आम् सिक्ते पातलका प्रकार प्रकार प्रकार के प्रकार के प्रकार के प्रकार प्रकार के प्रकार के प्रकार के प्रकार पार्ट्यपृत्ती के प्रकार के प्रकार के प्रकार पार्ट्यपृत्ती के प्रकार के प्रकार का क्लामें की प्रकार के प्रकार का क्लामें की प्रकार के प्रकार प्रकार क्लामें की प्रकार का प्रकार पार्ट्यपृत्ती के प्रकार का प्रकार पार्ट्यपृत्ती के प्रकार का प्रकार का क्लामें की प्रकार के प्रकार का प्रकार प्रकार के प्रकार के प्रकार का प्रकार प्रकार के प्रकार के प्रकार का प्रकार के प्रकार के प्रकार के प्रकार का प्रकार के कि प्रकार के प्रकार के प्रकार के प्रकार प्रकार के प्रकार के प्रकार के प्रकार कर के प्रकार के प्रक



विस्तरमृह्णारूथे या विस्तरमं प्रशीन रोखण्यात आहे होते. इत्तीसग्रामणील विस्तरम्स्, येथे काही हिंदुण्याची संस्तरामिं, वेले कहतती होती. रुवहीनाच्ये हलरागंत्र कोतवाली येथे भागांचि किसान पृथिपनी हराईक ओग राज्य आणि संसाद रेखक भागेच हिंदुलां पृथिपनी हराईक ओग राज्य आणि संसाद रेखक मानेच हुंत्यांचे प्रशास पृथ्यांचे कहता स्ताद हिंदुला हुंद्यांचे प्रमाद कहता तह हिंदु सहसमें यादकरण रुवहीं पोलिसीमध्ये राज्य राखक कहते आहे. सामावाची प्रशासी या विस्तरप्रशा आहेग कितक अस्त्र रुवाती हरांचाह केरको हरास्त्रपानी आणि प्रभाव वारताचे असरणाचे सहस्तरों

या चित्रपटकरून मिर्माण झालेला वाद तक्कात रोता संवाद लेखक मनीक मुंतरीर यांनी पोलिस संरक्षणाची मानणी बेली होती त्यांना ते पुरविष्यात आले आहे. मुंतरीर यांना आलेल्या धमकायांची चोकारी केली जात असल्याचे पोलिसानी स्टिट आहे. तहांची होतारां यांनी पिकारी हुँह करून कियपदातील वाद प्रस्त संवाद कादूत टाकम्याची आशासन दिले होते.

### ३४० कोटींची कमाई

'आदिपुरुष' या चित्रपटावर एकीकडे जोरदार टीका होऊ लागली असताना कमाईच्याबाबतीत मात्र त्याने चांगलाच वेग पकडल्याचे (रूसून येते. या चित्रपटाने जगमरात ३४० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. पहेल्या तीन दिवसांमध्ये तीनशे कोटी रूपयांचा गल्ला जमविणाऱ्या शाहरूखच्या 'नठाण'पाठोपाठचा यंदा हा दूसरा सिनेमा ठरला आहे.

ि विषयपावानत निर्णय पोण्याचा अधिकार हा सेन्सीर बोर्डाला असून ते भागो कमा माही या विषयपाव प्रियाचित हिम्मीत आणि हेन्छक वानी संबाद बहुरुण्याची नहींचित्री आहे. कोणालाही कोणाच्या भावनांना शती पोचित्रण्याचा अधिकार नाही. - अनुगण ठाकून, केटीयमंत्री

आहे. ज्यांनी हा विशयर तथार करून रोक्कांच्या प्राथमां कारी पोचारिकां आहे. त्यांच्या राज्यांच्या प्राथमां आहे. यांच्या राज्यांच्या प्राथमां आहे. प्रायम् प्राथमां प्रायमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्रायमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्राथमां प्रायमां प्रायमां प्राथमां प्रायमां प्राथमां प्रायमां प्रा

अंधेरीतील पर्यटकांच्या गाडीला गोव्यात अपघात

पणजी, ता. १९ : काणकोण येथील करमल घाटातील एका तीव्र वळणावर कार व एलपीजी मॅसवाह् ट्रक यांच्यात टक्कर होऊन झालेल्या नपघातात कार दरीत कोसळल्याने अभ्यातात कार दरीत कोमक्टयाने कारपर्थील एका युवकाचा जागीव मृत्यू होण्याची घटना घडळी. करास्त्र घाटता आज दुपारी ३.३० च्या सुमारास हो घटना घडळी. या अभ्यातात अधेरीतील युवकाचा सहमाग आहे. सिया चोडिंग, सेहाबी लोधा या देन युवती व वहण गांधी, मेश घटावा, असेप जी है तीन युवक असे पाच जब गोज्याता मेले होते.

# भाजप व कांग्रेस आमनेसामने

### गांधी शांतता पुरस्कारावरून वाद

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. १९ : केंद्र सरकारने

२००१ च्या या पुरस्कारासाठा गल्या १०० वर्षांपास्त गुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या गोराखपूर येथील गीता प्रेसची निवडींची घोषणा केटरी. या निवडींबर माध्यम नवी विश्वली, ता. ११: केंद्र सरकारि पुस्तकार प्रकार करणा का स्थान करणा का विश्वली स्थान स्था

# पुरस्काराची रक्कम घेण्यास गीता प्रेसचा नकार

35 प्रभार भा एक्कम धण्यास गीता प्रेसचा नकार गोरसाइ , गाँवी श्राता पुरस्का सिकारी ह आपतासकी सकीय गौरसाइ आहे. असे स्थार गीता में अस्ति पुरस्का सिकारी है आपतासकी सकीय गौरसाइ आहे. स्थार गीता में असे स्थार गीता में असे स्थार गीता में असे स्थार गीता में असे स्थार प्रस्कार स्थार स्थार सिकार आहे. सिकार स्थार में असे सिकार में सिकार स्थार गाँउ से असे सिकार सिक



# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

जाहीर प्रकटन

म्य मुंब राज्य न्यायाव्याम हे विलिय जानीय प्रात्ति एति न १०३८ - २०२२ प्रात्म मुंब राज्य न्यायाव्याम हे विलिय जानीय प्रात्ति (एते न १०३८ - २०२२ प्रात्म मिला १० (१०) (२०२२ को ना वाल्य मानारवारिका आधिना वाल्य १७८ (१०) (१०) आ अपूर्णमा न्यायाविका आध्याप्ति मानारवारिका का व्यक्ति मानारवारिका अध्याप्ति मानारवारिका अध्याप्ति मानारवारिका का व्यक्ति मानारवारिका मानार

सही/-(विजयकुमार म्हसाळ) प्रशासक तथा आयुक्त, भिवंडी निजामपूर शहर महानगर

# बिपरजॉयचा तडाखा

# राजस्थानला पावसाने झोडपले

जयपूर, ता. १९ (पीटीआय) : बिपरजॉय चक्रीवादळामुळे सलग तिसऱ्या दिवशी राजस्थानातील काही भागात द्वस्त्री राजस्थानतीरः काहे भागात मुख्या पाजस मुख्यार पाससा क्रांत स्वयुक्त हवामान केठाने सवाई माणेपूर, बुंदी विश्वका मुख्यार पाससावी कामाता काबितारी असून दे कार्टन वारी केया आहे. त्यापनेकी कोटा, कार्टित, बार, मिल्यादा आणि केटा कार्टित, बार, मिल्यादा आणि केटा कार्टित, बार, मेल्यादा आणि केटा कार्टित, क्या, बारा आहे. अनेक ठिकाणी २०० मिल्याद्वार स्वर्णने १२ हेव पाकस नोहता महा आहे.

गेला आहे. गेला आहे. राजस्थानातील जालीर, बाडमेर आणि सिरोही येथे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.आतापर्यंत पावसाचे



सात जम मृत्युमुखी पछले आहेत. ईशान्येकडील पागाताही विश्वविद्या परिणाम पाइलवास मिळत आहे. सिक्सीमच्या अनेक जिल्ह्याम मुळवार पावसारी हाहा-कार उडाला आहे. पावसामुळे रसे आणि पुरु जाहर गेहने आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे राणवातिल पावमामु सुविद्या आणि मालमत्तेची मोटी हानी झाली आहे.

# उत्तर प्रदेशात

# आणखी १४ मृत्यू

लखनौ, ता. १९ (वृः उत्तर प्रदेशमधील बलिया उत्तर प्रदशमधाल बाल्या जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६८ वर गेली आहे. रविवारी (ता.१८) २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १७८ जणांना

# इंफाळमध्ये गोळीबारात

# लष्कराचा जवान जखमी

अस्वस्थ मणिपूर

इंफाळ, ता.१९ (पीटीआय) :

मणिपूर जळते आहे. आता पन्नासाव्या दिवशी याबाबत एकही वाक्य न उच्चारता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत.

मृत्यु हालाः आवारणी १४४ जनांवा । कृत्यु लाग्ना । कृत्यु लाग्न

### मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ ळ महाडा टकमंडळ संटळ ई-निविदा सूचना क्र. ३३ / २०२३-२४

ई-निविद्धा सुन्ता क्रा. ३३ / २०१३ - २४

बार्यवार्धी अभिन्त (प्रांत्वा) विभाग, बहुं वे व्यक्त पृथ्य से बंद्धा (द्याराष्ट्र पृश्यिन्धा से क्षेत्रविक्या स्वरूप स्वरूप से स्वरूप (द्याराष्ट्र पृश्यिन्धा से क्षेत्रविक्या स्वरूप से स्वरूप स्वरूप से स्वरूप सुन्दा से स्वरूप सुन्या से व्यक्त स्वरूप सुन्या से व्यक्त स्वरूप सुन्दा स्वरूप स्वर्प स्वरूप स्वर्ध स्वरूप स

: १. विस्तृत ई- निविदा सुचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल. : २. निविदा सुचनेबाबत शुद्धिपत्रक, बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील नेर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्थ



### मुंबई विद्यापीठ

प्रशासकीय त्यवसाय प्रशिक्षण भकादमी जे. पी. नाईक भवन, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८

# जाहिरात

# सामायिक प्रवेश परीक्षा - २०२३

केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या नागर्र सेवा पूर्व परीक्षा (UPSC/MPSC/IAS/IPS) २०२३ करिता पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी, मुंबई विद्यापीठ या केंद्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीस मुदतवाद टेण्यात आळी आहे.

# प्रवेश परीक्षा कार्यक्रम

ऑनलाईन अर्ज स्वीकृती मुदतवाढ	०४/०७/२०२३ रात्री १२:०० पर्यंत	
ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक	https://parttimecourses.mu.ac.in	
सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक	०८/०७/२०२३ रोजी दुपारी १२.०० ते १.००	

उमेदवार हा कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असावा किंवा जो उमेदवार पदवी

परीक्षा शल्क : रु. ५००/- प्रति विद्यार्थी

प्रशिक्षण कार्यक्रम २०२३-२४ करिता प्रवेश क्षमता- ८० विद्यार्थी अधिक माहितीकरिता संपर्क : श्री. भारत कर्डक - ९०८२९५०५६०

डीजीआयपीआर/२०२३-२४/क्र.-५/सी १५५८

डॉ. सुरेश मैंद संचालक

सही/-

# भरदिवसा रिश्नात प्रियकराकडन गळा चिरून हत्या

े पान र वर्षन हुए चा े पान र वर्षन न पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही जवळच्या रूणाल्यात नेले. तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले; तर आरोपी प्रियकराची प्रकृती स्थित आहे. आरोपीयिष्टब खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यांचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

# महिनाभरातील

महिनाभरातील तिसरी घटना महिला अलावाच्या अंदर्धन जून महिला अलावाच्या अंदर्धन जून महिला ना महिला प्रक्रिकेली ही तिसरी गोगी पटना मोह वापूर्वी १५ जुरका मुंबई लोकलमध्ये एक १५ वर्षीण काठीने पालला लोकल ट्रेनमध्ये तरणीचा विनयमंग केला, लागतर आलेणी काठमध्य अटक करण्याना आली होती. जुन महिलाचा सुरुवालीला मुंबईतील चर्चाटेप मामातील सारीबाई एक बस्तिमृत्तत २२ वर्षीय मुलीबर बकाळारा करका निती हत्या बेखील सुरक्षा रक्षकाने केली होती. त्यानंतर आरोपीन स्वता आलाहत्यां केली होती.

# पुण्यात पिस्तुलाचा धाक दाखवून पत्नीवर अत्याचार

पुणे, ता. १९ : चिस्तुस्त्रमा घाक दाखबून पतीने तैंत्रीक अत्याचार केरो, तसेच जबरदस्तीन बुक्त्युख्यारापत्र करून वडिदांचे हिटेस स्वतःच्या नावाय करून मेक्टो, छाठेच नरहे तर चार मोटारीची परस्प दिकी करून आणि वाणिने फेट्न पतीन तर बार पोटारीची परस्प दिकी करून आणि वाणिने फेट्न पतीने दिसों आहे. त्यावकन हित्वाजीनम पीटिसांची गोपाठकृष्ण गोवाले (एफसी रस्ता) रस्त्यावरील हॉटेलचालक पतीविरुद्ध गुन्हा दाखल केत्स्र आहे.

(एकति वरण) स्टब्बर्गर इंटिल्काल वर्गाविक्ट पून प्राचान कर आहे.

या प्रकल्पी ३४ वर्षण महिले विकर्ष इंटर और प्राचान विकालीनार सेविक्ट स्थाना गर्गी एवा ४३ ज्यावानिकट सेविक्ट अस्यवार आणि प्रमाणक केल्या हा परं, साम्-साम्में संप्रकारिकट केंद्रिकेट कर आणि प्रमाणकील एक प्रकार केला आहे. चीलिम्सी डिस्टेंग्या महिलोइसर, आहेण चुनी विकारी महिला स्थानार महिला महिला के सेव्ह वर्षण वाहुन अस्टब्सिनी हरिसेंग्य महिला हो एक आणि पुत्र वाहुन अस्टब्सिनी हरिसेंग्य महिला हो एक केंद्रिक सार्वेक्ट हो गर्भिक्ती हरिसेंग्य महिला हो एक केंद्रिक सार्वेक्ट हो प्रमाण के स्थानील के केंद्रिक स्थानार के स्थान कर्मुंब्य एक करणाया केला हिला इस्तार केला महिला के इस्तार इस्तार होंग्य करणाया केला होंग्य सम्मानक केंद्रिक स्थान इस्तार होंग्य के देन एक सम्मानक केंद्रिक सार्वेक्ट करणा केला सार्वेक्ट सेव्ह एक स्थाना संकल्प होंग्य सार्वेक्ट करणा केला स्थान इस्तार इस्तार होंग्य केंद्र एक स्थानाय केला होंग्य होंग्य इस्तार केंद्र सेव्ह स्थानाय स्थानाय केंद्र सिक्ट स्थानाय केंद्र स्थानाय एक केंद्र पर एक स्थानाय केंद्र सिक्ट सेव्ह स्थानाय चालिक्ट अस्त एक्ट स्थान स्थाने केंद्र एक्ट स्थानी फराक्यूक केलावी प्रिकरित स्टार्ट असे

# मुंबई महापालिकेची पोलिस चौकशी

### 🔾 पान १ वरून

eSakal.com

जितार परिता समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्तही या समितीवर असतील. महापालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर

२०२२ या कालावजीमध्ये रावविज्यात आलेल्या विविध कामांमध्ये स्पये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाली, असे महालेखापाल (कॅग) यांनी विशेष लेखापरीक्षा

अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम्

यसस्पात अपरा पाश्चमच आपरा आपरा नाना वार्ता पूर्वा प्राचित्र होते। विदेश होते । विद

# **महा**वितर

# ई-निविदा सुचना





wedanta transferming for pood

वेदांता लिमिटेड नोंदणीकुल कार्यालय : १ ला मजला, सी विंग, युनिट १०३, वर्गपेटिट अन्हेन्यू, अनुल प्रोजेवर्स, घर रायनी क्रमोक : ५११ २२ ६५५३ ४५००, फेक्स : ५१२ २२ ६५६३ ४५३०, ईमैक आवकी : comp.sectialve ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान

बहुते सूचना देणावत तीत आहे की, केन्द्रणिया सामाज्याच्या पाणाच्या पूर्वणा आधाप ३-भागिया । २००३ तेती सूचनी ३०० काता (पाकी) हिर्दिकों कॉन्फरनिया (भट्टा) ईतर स्वकारण सामाज्याद्वी ("CAMM") हुने सूचनेव्यं सोनीत कातांवा कात्रांक पाकाने कंपनावादि होगा अत्री सूचना। भित्तेमुं जोन्न कंपिट क्रोफर्स ("MAC.) हुने आहे सर्वस्थापात्याच्या स्थापकार केट दिसेसर २०३ स्व पावासीयों भित्तेमुं जोन्न कंपिट क्रोफर्स ("MAC.) हुने आहे सर्वस्थापात्याच्या स्थापकार केट दिसेसर २०३ स्व पावासीयों

तथा-बुद्धा तथा था भारत कर कारक नहीं तथा है। प्राण्यत्याधी भारत कर सकतात. तिरामाञ्जूषी स्थिद्ध के मानता नहीं प्राण्य के स्थान महाने प्राण्य कार्याच्या प्राण्य कार्याच्या कार्याच्याच्याच्याच्याच्याच्याच कार्याच्याच्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच

नारी देखता के प्रधान नहीं.

किया है जात के प्रधान नहीं किया के जिस विरिद्धित देखते हैं क्षेत्रेण का स्वार्थ के स्वार्थ के देश की दिश्यंकर के स्वार्थ के स्वार्य के स्वार्थ के स्वार्य के स्वार्थ के स्वार्थ के स्वर्ध के स्वार्य के स्वार्थ के स्वर्य के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्थ के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्य के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्य के स्वर्ध के स्वर्य के स्वर्य के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्य के स्वर्य के

न यूजर मेंन्युअंक पाहू अकता किंवा NSDL यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर संपर्क साधू अकता किंवा ०२२ ४८८६ ७ १२ २४९९ ७००० वर कॉल करा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, सीनिअर मेनेजर यांना <u>evoting@nsdl.co.in</u> येथे रि

हाबला. सम्मारां देनिक आपनी नीटार्णमूला नाहींना आणि ज्यांना कंपनीयनूत बेळांबेची पारीपत्यों सूचना, वार्षिक अहवात आणि इत सम्बंदी बेटीको आपन कारावाचा आहे, दांजी ISAN वर्षी कचिम प्रेलंकिरीजा शिम्प्रेट (वृश्चित नाव कांग्रेस टेलार्ट्स) इतिहरिक्त प्रमार्थी वर्षीत प्रमार कांग्रेस कांग्रेस केंद्रिय केंद्रिय केंद्रिय कांग्रेस केंद्रिय कांग्रिय कांग्रिय कांग्रिय कांग्रिय कांग्रिय कांग्रेस केंद्रिय कांग्रिय कांग्रिय

ण्या समास्तरान्, त्याच्या संस्थान (उपापा) (लाल्याच्या वस्ता करण्यात यश्च आह्य पूचा-विष्यात सेती करणी काव्या २०१५ कावण स्था आह्य कावण स्था आह्य केचणी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, यस १० आणि सेवी (तिर्देश) अधिकोशना अंड डिसक्तीजर रिकायसमेंद्रमा नियम, २०१५ च्या तथ्या, तत्त्वहीनुसार समास स्था किंत्रमें विष्या स्तितस्था पुस्तक शुक्रवार ०७ जुलै २०२३ पासून ते मेमळवार ११ जुलै २०२३ पर्यंत (दोनी वि ष्ट्र। उत्तरिष्णमा हेतुसारी बद राइन्तीक राज्या अहवालसह वैधानिक कालमयदिनुसार पोषित केले जातील आणि कंपनीव्य रच्या मतदानाचे निकल <u>एक्सwedantalimited.com</u>, स्टॉक एक्स्पेंज न्हणजेच, <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.</u> dia.com आणि NSDL सरेकतस्थळ येथे <u>https://www.evoting.nsdl.com</u>. येथे दर्शविष्यात येतील.

ठिकाण : नवी दिल्ली, भारत दिनांक : २० चर

वेदांता लिमिटेडकरि प्रेरणा हलवासि कंपनी सचिव आणि अनुपालन अधिक ACS 208:

KK

प्रशासकीय व्यवसाय प्रशि

172.16.0.114/epaperapp/FlashClient/Show Story IPad.aspx?storySrc=aHR0cDovLzE3Mi4xNi4wLjExNC9FcGFwZXJEYXRhL1Nha2FsL011bWJ... 1/1